

सहकारी मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार
अभियंता यांचे नोंदणीकरण, सवलती व
काम वाटप समिती रचना व
कार्यपध्दतीबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्र.ग्रासयो२००७/प्र.क्र.१/यो.९
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : १७ डिसेंबर, २००८


वाचा : शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. ग्रासयो२००७/प्र.क्र.१/यो.९,
दि. ८ मे, २००७

शासन शुध्दीपत्रक :- शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. ग्रासयो२००७/प्र.क्र.१/यो.९, दि. दि. ८ मे, २००७ अन्वये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नोंदणी बाबतचे नियम निर्गमित करण्यात आले आहेत. सदर निर्णयातील मुद्दा क्र. २.१ मधिल नोंदणी बाबतची अट शिथिल करण्यात येवून खालील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे.

"तसेच ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना पदवी / पदविका प्राप्त करून १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, परंतु सदर सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुशिक्षित बेराजगार अभियंता म्हणून नोंदणी चालू आहे, अशा अभियंत्यांची सुध्दा विहित पध्दतीनुसार जिल्हा परिषदेअंतर्गत नोंदणी करून घेण्यात यावी."

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २००८१२१७१२१०४६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,



(मा. प्र. कुलकर्णी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

1. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
2. अध्यक्ष, जिल्हा परिषद, (सर्व)
3. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
4. कार्यकारी अभियंता (बां.), जिल्हा परिषद, (सर्व)
5. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
6. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई
7. उप मुख्य लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा, (वरिष्ठ) (सर्व)
8. महालेखाकार, महाराष्ट्र (लेखा परिक्षा), मुंबई.
9. महालेखाकार, महाराष्ट्र (लेखा परिक्षा); नागपूर.
10. सर्व उप सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
11. सर्व कार्यासन अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
12. निवड नस्ती कार्यासन क्र. योजना-९, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.